

निवृत्तिवेतनधारकांच्या निवृत्तिवेतन प्रदान आदेशात सेवानिवृत्तीनंतरच्या पत्नी/पती (Post retiral spouses) घरे पांच्या कुटुंब निवृत्तिवेतनाच्या अनुजोयतेबाबतची नोंद घेण्याबाबत.

महाराष्ट्र शासन

वित्त विभाग,

शासन निर्णय क्रमांक कुनिवे-1095/46/सेवा-4,
गंत्रालय, मुंबई 400 032. दिनांक: 27 एप्रिल, 1995.

शासन निर्णय

शासन निर्णय, वित्त विभाग, क्रमांक कुनिवे-1090/254/सेवा-4, दिनांक 3 जुलै, 1991 अन्वये असे आदेश काढण्यात आले होते की, शासकीय कर्मचा-याचा विवाह जरी त्याच्या सेवानिवृत्तीनंतर झालेला असला तरी म्हणजेच अशा सेवानिवृत्तीनंतरच्या पत्नी/पती (Post retiral spouses) यांना देखील कुटुंब निवृत्तिवेतन योजना, 1964 चे लाभ अनुजोय ठारतोल. निवृत्तिवेतनधारकांच्या निवृत्तिवेतन प्रदान आदेशात सेवानिवृत्तीनंतरच्या पत्नी/पती यांच्या कुटुंब निवृत्तिवेतनाच्या अनुजोयतेबाबतची नोंद करण्याबाबतची कार्यपद्धती विहीत करण्याचा प्रश्न शासनाच्या विचारातील होता.

2. शासनाने आला असा निर्णय घेतला आहे की, राज्य शासकीय निवृत्तिवेतनधारकांच्या निवृत्तिवेतन प्रदान आदेशात सेवानिवृत्तीनंतरच्या पत्नी/पती यांच्या कुटुंब निवृत्तिवेतनाच्या अनुजोयतेबाबतची नोंद घेण्यासाठी खालील कार्यपद्धती अवलंबिण्यात यावी.

(1) जेव्हा निवृत्तिवेतनधारक सेवानिवृत्तीनंतर विवाह किंवा पुनर्विवाह करील तेव्हा तो/ती या घटनेबाबतची माहिती, त्याच्या सेवानिवृत्तीनंतरच्याविळीची, निवृत्तिवेतनविषयक कागदपत्रांवर ज्या कार्यालय प्रमुखाने कार्यवाही केली होती त्यास देईल. अर्जसोबत तो/ती सेवानिवृत्तीनंतर त्याने/तिने केलेल्या विवाहसंबंधात प्रबंधक/ग्राम पंचायत/जिल्हा दंडाधिकारी यांनी दिलेल्या विवाह प्रमाणपत्राने एक साक्षाकित प्रतही सादर करील.

(2) कार्यालय प्रमुख, वर, नमूद केलेला अर्ज प्राप्त झाल्यावर आणि, आवश्यक असेल तेथे यथोचित तपासणी केल्यानंतर, ते कागदपत्र यथास्थिती महालेखापाल (ले. व अ.)-महाराष्ट्र, मुंबई/नागपूर यांचेकडे शुट्टिंपत्र निवृत्तिवेतन प्रदान आदेश निर्भीत करण्यासाठी सादर करील. महालेखापालांकडे कागदपत्र सादर करताना महाराष्ट्र नागरी सेवा (निवृत्तिवेतन) नियम, 1982 च्या नियम 116 च्या उपनियम 6 च्या खंड (बी) च्या तरतुदी लक्षात धैर्यात याव्यात. जर निवृत्तिवेतनधारकास अगोदरच्या विवाहापासून कोणतेही अपत्य किंवा अपत्ये नसतील तर, सेवानिवृत्तीनंतरची/चा पत्नी/पती झाल्यास, पूर्ण कुटुंब निवृत्तिवेतन मिळण्यास पात्र होईल; जर निवृत्तिवेतनधारकास त्याच्या/तिच्या गृह पत्नी/पती पासून कोणतेही पात्र अपत्य किंवा अपत्ये असतील तर महाराष्ट्र नागरी सेवा (निवृत्तिवेतन) नियम, 1982 च्या नियम 116 च्या उपनियम 6 च्या खंड (बी) च्या तरतुदीमुऱार सेवानिवृत्तीनंतरची/चा पत्नी/पती व अगोदरच्या विवाहापासून झालेले अपत्य/अपत्ये भाऊ/भाऊंकुटुंबनिवृत्तिवेतन प्राप्तिकृत केले जाईल.

(3) महालेखापालांनी शुट्टिंपत्र निवृत्तिवेतन प्रदान आदेश संबंधित निवृत्तिवेतन संवितरण प्राधिका-याकडे पाठवावेत. शुट्टिंपत्र निवृत्तिवेतन प्रदान आदेशाची, प्रत निवृत्तिवेतनधारकास देखील पूळाकित करण्यात यावी.

(4) जेयवर अपत्यांचा संबंध येतो, ज्यात सेवानिवृत्तीनंतर जन्मलेल्या अपत्यांचाही अंतर्भवी आहे, त्याच्या वावतीत प्रतिसिंह पद्धतीप्राप्तेच जसे जसे प्रत्येक अपत्य कुटुंब निवृत्तिवेतन मिळण्यास पात्र होत जाईल, तसेही नवीन निवृत्तिवेतन प्रदान आदेश प्रसूत केले जातील.

3. शासन असेही स्पष्ट करीत आहे की, 1964 पूर्वी सेवानिवृत्ता झालेल्या कर्मचा-यांच्या सेवानिवृत्तीनंतरच्या शास्त्रापु/एप्य-134(13000+20-4-95).

पत्नी/पती (Post retiral spouses) यांना शाहउल निर्विध, वित्त विभाग द्वारांक, बुनिने 1090/254/सेपा-4, विनांक 3 झुर्ले, 1991. क्षमा तत्रतृष्णानुगार दिनांक । आईटीयर 1977 किंवा निवृत्त शासेलर्याच्या घृत्यूच्या विनांकाच्या लगतनंतरचा दिनांक पापासी जो नंतरचा अदेश त्या विगांकापासून लागू राहीला. 1964 नंतर सेवानिवृत्त शासेलर्याच्या खातीत सदर आदेश निवृत्त शासेलर्याच्या मुख्यूच्या दिनांकाच्या लगतनंतरच्या दिनांकापासून लागू राहीला.

4. अर्ज सोबत खोडसेलर्या विहित नवुन्यात रादर करण्यात पाया.

5. या आदेशाची इंग्रजी प्रत सोबत जोडली आहे.

महाराष्ट्राचे राज्यवाल याच्या आदेशानुगार व नावाने,

वसंत चौधरी,
शासनाचे अंवर सचिव.

सहपत्र - अर्जाचा नमुना.

प्रति,

महालेखापाल (लेखा व अनुज्ञेयता)- 1, महाराष्ट्र, मुंबई (80 प्रती),

महालेखापाल (लेखा परीक्षा)- 1, महाराष्ट्र, मुंबई (80 प्रती),

गहालेखापाल (लेखा व अनुज्ञेयता)- 2, महाराष्ट्र, नागपूर (40 प्रती),

गहालेखापाल (लेखा परीक्षा)- 2, गहाराष्ट्र, नागपूर (40 प्रती),

अधिदान व लेखा अधिकारी, मुंबई (40 प्रती),

निवासी लेखा परीक्षा अधिकारी, मुंबई (5 प्रती),

मुख्य लेखा परीक्षक, स्थानिक निवी लेखा, नवी मुंबई,

राज्यपालांचे सचिव,

मुख्य मंत्र्यांचे सचिव,

उपमुख्य मंत्र्यांचे सचिव,

सर्व मंत्री यांचे खाजगी सचिव,

सर्व राज्यमंत्री यांचे खाजगी सचिव,

* प्रबंधक, मूळ न्याय शाखा, उच्च न्यायालय, मुंबई,

* प्रबंधक, अपील शाखा, उच्च न्यायालय, मुंबई,

* प्रबंधक, लोक आयुक्त व उप लोक आयुक्त यांचे कार्यालय, मुंबई,

* सचिव, महाराष्ट्र लोकसेवा आयोग, मुंबई,

* सचिव, महाराष्ट्र विधानगड्ठ सचिवालय, मुंबई,

सर्व जिल्हा परिषदांचे मुख्य कार्यकारी अधिकारी,

मंत्रालयातील सर्व विभाग,

मंत्रालयाच्या निगरानीला विभागांच्या अधीन असलेल्या सर्व विभागांचे व कार्यालयांचे प्रमुख,

वित्त विभागातील सर्व कार्यासिने (ग्रेडपाल 5 प्रती),

निवड नस्ती, कार्यासन सेवा-4.

कृपया जो दोन दिनांकांमध्ये निवृत्त आहेत तेव्हा निवृत्त आहेत.

कृपया निवृत्त आहेत तेव्हा निवृत्त आहेत.

* पत्रान्वये

सेवानिवृत्तीनंतरच्या पत्नी/पती आणि सेवानिवृत्तीनंतर जन्मलेली अपत्ये यांची माहिती निवृत्तिवेतन प्रदान आदेशात नमूद करण्यासाठी निवृत्तिवेतनधारकाने सादर करण्याच्या अर्जाचा नमुना.

(अजो तीन प्रतीत भरण्यात यावा व निवृत्तिवेतनाच्या कागदपत्रावर सुरुवातीस ज्या कार्यालयाने कारवाई केली असेल त्या कार्यालय प्रमुखास सादर करण्यात यावा.)

गहोदय,

मी नमूद करू इच्छितो/इच्छिते की मी दिनांक रोजी विवाह/पुनर्विवाह केला आहे. माझ्य निवृत्तिवेतन प्रदान आदेशात आवश्यक ते पृष्ठांकन नमूद करण्यासाठी मी माझ्या पत्नी/पती संबंधीची आवश्यक ती माहिती खाली देत आहे.

मी, सोबत माझ्या पत्नी/पती सहीत काढलेल्या पासपोर्ट आकाराच्या फोटोच्या साक्षाकित केलेल्या तीन प्रती देखील आवश्यक त्या कार्यवाहीसाठी पाठवित आहे.

1. निवृत्तिवेतनधारकाचे नांव
(निवृत्तिवेतन प्रदान आदेशात नमूद केल्याप्रमाणे)

2. सध्याचा पूर्ण पत्ता -

3. सेवानिवृत्तीचा दिनांक

4. (1) निवृत्तिवेतन प्रदान आदेशाचा क्रमांक व दिनांक
(2) निवृत्तिवेतन प्रदान आदेश निर्गमित करणा-या अधिका-याचे नाव

5. निवृत्तिवेतन संवितरीत करणा-या अधिका-याचे नाव

(1) ठिकाण
(2) यथास्थिती, अधिदान व लेखा अधिकारी, मुंबई/कोल्हापुर
(3) बँक शाखेचा पूर्ण पत्ता व बचत/चालू खाते क्रमांक:

6. (अ) कुटुंबाची माहिती (निवृत्तिवेतन प्रदान आदेशात नमूद केल्याप्रमाणे)

अनुं.	कुटुंबाच्या सदस्यांची क्रमांक	निवृत्तिवेतनधारकाशी संबंध	वैवाहीक स्थान (मुलीच्या संबंधात)	अपत्यांचे जन्मदिनांक शारीरीकदृष्ट्या विकलांग आहेत का?
	मावे व पत्ता			

(न) जर निवेदनपत्र, रोजऱ्यानिवृत्तीनंतरच्या पत्नी/पती यांचा अंतर्भाव करण्यासाठी करण्यात आले असेल तर बगोदरच्या, पत्नी/पती यांच्या मृत्युच्या/घटस्फोटाचा दिनांक (मृत्यु प्रभाणपत्र/घटस्फोट हुक्मांग नामा यांच्या साक्षाकित प्रती जोडण्यात याव्यात).

7. शेवानिवृत्तीनंतरच्या विवाहीत पत्ती/पती आवत्ताची माहिती
 (1) नाव
 (2) निवृत्तिवेतनधारकाशी विवाह शाल्याचा दिनांक
 (कृपया विवाह प्रमाणपत्राची साक्षाकित प्रति जोडण्यात यावी)
 (3) निवृत्तिवेतनधारक व वरील (1) येथे नगूद केलेल्या पत्ती/पती यांचा प्रमाणित केलेला एकत्रित फोटो

8. सेवानिवृत्तीनंतर जन्मास आलेल्या अपत्यांबाबतची माहिती -

अ. क्र.	सेवानिवृत्तीनंतरच्या कुटुंबातील सदस्यांची नावे व पत्ता.	निवृत्तिवेतनधारकाशी संदेश	जन्मदिनांक	अपत्य/अपत्ये शारीरीक दृष्टच्या विकलांग आहे का?
---------	---	---------------------------	------------	--

(कृपया जन्म प्रमाणपत्राच्या साक्षाकित प्रति जोडण्यात यावा)

9. पडताळणी

सी प्रमाणित करतो/करते की, वर नगूद करण्यात आलेली माहिती बरोबर आहे.

(साक्षाकित करण्यात आले:
 पत्त्यासहीत संपूर्ण नाव)

निवृत्तिवेतनधारकाशी स्वाक्षरी

ठिकाण

दिनांक

(1) स्वाक्षरी

नाव -

पत्ता -

(2) स्वाक्षरी

नाव -

पत्ता -

टीप :- साक्षांकन दोन राजपत्रित शासकीय कर्मचारी किंवा अर्जदार रहात असलेले शहर/गाव किंवा परगणे येथील दोन आदरणीय व्यक्तींनी केले पाहिजे.